

श्री. एच. एम. मडावी यांना सह आयुक्त
/ सहसंचालक या संवर्गात पदोन्नती
देण्याबाबत ..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन आदेश क्रमांक: आस्था-२०१५/प्र.क्र.४६३/का.१५

मंत्रालय, मुंबई-३२

तारीख: ०८ नोव्हेंबर, २०१६.

शासन आदेश:-

आदिवासी विकास सेवेतील उपायुक्त / उपसंचालक / प्रकल्प अधिकारी (श्रेणी-१), गट-अ संवर्गातील श्री. एच. एम. मडावी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांना सहआयुक्त / सहसंचालक या संवर्गात (वेतनसंरचना रु. १५६००-३९१००, ग्रेड पे. ७६००) पदोन्नतीच्या कोट्यातील पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात येत असून, श्री.एच.एम.मडावी यांची अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत आहे.

२. श्री.एच.एम.मडावी यांची अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या पदावरील पदस्थापना सदर पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नियुक्त होईपर्यंतच्या किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंतच्या कालावधीसाठी राहिल.

३. श्री.एच.एम.मडावी यांना देण्यात आलेली तदर्थ पदोन्नती ही खाली नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात येत आहे :-

१) पदोन्नतीच्या कोट्यातील पदावर देण्यात येत असलेली सदर पदोन्नती तदर्थ स्वरूपाची असून, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

२) सदर पदोन्नती शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०८७/२००/प्र.क्र.३/८७/१२, दि.०८/१०/१९९० मधील तरतुदीच्या अधीन राहिल.

३) सदर तात्पुरती पदोन्नती ही जे अधिकारी ज्येष्ठ आहेत, परंतु ज्यांची प्रकरणे विचारार्थ खुली ठेवण्यात आलेली आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेस बाधा न आणता करण्यात येत आहे.

४) सदर पदोन्नती मा.उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट याचिका क्र. २७९७/ २०१५ (महाराष्ट्र राज्य विरुद्ध श्री. विजय घोगरे व इतर) तसेच संलग्न इतर न्यायालयीन प्रकरणामध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

५) श्री.मडावी यांची सदर पदोन्नती ही त्यांच्या विरुद्ध सुरु असलेल्या विभागीय चौकशी प्रकरणी होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आणि सदर विभागीय चौकशी प्रकरणी शिक्षा झाल्यास, ती शिक्षा श्री.मडावी हे पदोन्नतीच्या पदावर भोगण्यास तयार असल्याबाबत, त्यांनी दिनांक २७.०७.२०१६ अन्वये शासनास सादर केलेल्या बंधपत्राच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

४. श्री.एच.एम.मडावी यांना अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्यासाठी, त्यांचा प्रकल्प अधिकारी पदाचा कार्यभार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या सल्ल्याने अन्य सुयोग्य अधिकाऱ्याकडे सोपवून तात्काळ कार्यमुक्त करण्याची कार्यवाही अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांनी करावी.

५. श्री.एच.एम.मडावी यांनी पदोन्नतीने नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत पदोन्नतीच्या पदावर हजर होणे आवश्यक असून, तसे न केल्यास त्यांची पदोन्नती रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे, श्री.मडावी यांनी पदोन्नती नाकारली तर, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.३०३/का.१२,दि.१२/०९/२०१६ मधील तरतूदीनुसार त्यांच्या पदोन्नतीबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल याची श्री.मडावी यांनी नोंद घ्यावी.

६. श्री.एच.एम.मडावी यांनी अनधिकृतरीत्या रजेवर जाऊ नये. यासंदर्भात श्री.मडावी यांचे लक्ष सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. सीडीआर-१०८२/२५६७/२८/११, दि.३०/०८/१९८२ अन्वये दिलेल्या सूचनांकडे वेधण्यात येत आहे. तसेच नियुक्ती रद्द अथवा त्यामध्ये कोणताही बदल करणेसाठी कुठल्याही स्वरूपाचे आवेदन करू नये, अथवा शासनावर दबाव आणू नये, तसे केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील यांची श्री.मडावी यांनी नोंद घ्यावी.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११०८१४४७५८६१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रभाकर बा.गावडे)

उप सचिव

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२,
२. मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२
३. मा.राज्यमंत्री (आ.वि.), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई - ३२
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई - ३२,
५. प्रधान सचिव, (सामान्य प्रशासन विभाग), मंत्रालय, मुंबई - ३२
६. प्रधान सचिव, (महसूल विभाग), मंत्रालय, मुंबई - ३२
७. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

८. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
९. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
- १०.अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर,
- ११.महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-१, मुंबई,
- १२.महालेखापाल(लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य-१, मुंबई,
- १३.महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य-२, नागपूर,
- १४.महालेखापाल(लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य-२, नागपूर,
- १५.जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक / नागपूर
- १६.श्री.शिवाजी के.दिवेकर, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- १७.श्री. एच.एम. मडावी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा
१८. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
- १९.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा
- २०.सर्व उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय,
मुंबई-३२,
- २१.निवड नस्ती (का.१५),